

September 03, 2022

BSE Limited Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Wing, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 (Scrip Code: 543386) National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

(Symbol: FINOPB)

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 and 47 of the Listing Regulations, we enclose the copies of newspaper advertisement published by Fino Payments Bank Limited ("Bank") in Financial Express Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on September 03, 2022 in compliance with the Ministry of Corporate Affairs Circular Nos. 20/2020 and 02/2022 dated May 5, 2020 and May 5, 2022, respectively, intimating inter-alia that the 6<sup>th</sup> Annual General Meeting of the Bank will be held on Thursday, September 29, 2022 at 12 Noon (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM).

This information is also available on the website of the Bank i.e. www.finobank.com.

Kindly take the same on record.

Yours Faithfully,


For Fino Payments Bank Limited

Basavraj Loni

Company Secretary & Compliance Officer

Place: Navi Mumbai

Encl: a/a



SUZLON

DELHI JAL BOARD (Govt. of N.C.T. of Delhi) OFFICE OF THE ACE (DR.) PROJ-III THROUGH EXECUTIVE ENGINEER (C) DR-VIII **Yamuna Vihar Sewage Treatment Plant** (Adjoining Dr. Ambedkar College) Delhi - 110 094 Phone: 011-22813593, e-mail:- eecdr8@gmail.com



PRESS NIT NO. 08 (2022-23), EE(C)Dr-VIII											
No.	Name of Work	Estimated Contract Value (ECV)/ Amount put to tender (Rs.)	Earnest Money (EMD) (Rs.)	Tender processing Fee Non Refundable (Rs.)	Date of Release of Tender/ Tender Id.	Last date/time of receipt of tender					
1.	Construction of Boundary Wall around 3.85 MGD WWPS Harsh Vihar adjoining Indian Oil Corporation Petrol Pump along Wazirabad Road near Mandoli Jail Delhi.		1,08,500/-	1,000/-	2022_DJB_228669_1 Dated 02.09.2022	23.09.2022 upto 3.00 P.M					
ISSI	her details in this regard can be seen at <b>https://</b> JED BY P.R.O. (WATER) t. No. J.S.V. 318 (2022-23)	govtprocurement.d	elhi.gov.in.		EE	Sd/- (C) DR-VIII					

"Stop Corona: Wash Your Hand, Wear Mask, Maintain Social Distancing"

### metsl

MAESTROS ELECTRONICS & TELECOMMUNICATIONS SYSTEMS LIMITED Corporate Identification Number: L74900MH2010PLC200254 Registered Office: Plot No. EL/66, TTC Industrial Area, Electronic Zone, Mahape Navi Mumbai Thane MH 400701 IN.

| Email: cs@metsl.in | Website: https://maestroselectronics.com/ **Tel**: 022-27611193/94 | **Fax**: +91-22-27610093 NOTICE TO THE SHAREHOLDER FOR THE 13TH ANNUAL GENERAL MEETING The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of Maestros Electronics & Telecommunications Systems Limited (The

Company) will be held on Saturday, September 24, 2022 at 03.30 P.M at Majestic Court Sarovar Portio, X-5/2, TTC Industrial Area, Mahape. Navi Mumbai 400710, to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sent or September 02, 2022 to all the members whose email IDs are registered with the Company/Depositories. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2021-22 will also be made available on the Company's website https://maestroselectronics.com/ and on the website Bombay Stock Exchange at https://www.bseindia.com/ In compliance with section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014

as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (LODR) and Secretarial Standard-2 on General meetings issued by The Institute of Company Secretaries of India, The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their votes on all resolutions set out in notice of the AGM through National Securities Depository Limited (NDSL). Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of AGM, following is the related information:

- the Business as set out in the Notice of AGM may be transacted through remote e-voting by electronic means; the remote e-voting shall commence on Wednesday, September 21, 2022 at 09:00 AM (IST):
- the remote e-voting shall end on Friday, September 23, 2022 at 05:00 PM (IST); iv. the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Friday, September 16, 2022;
- any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Friday, September 16, 2022 may obtain the login ID and password by sending a request at following email evoting@nsdl.co.in
- issuer/RTA. Members may note that: The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the
- member, the member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for voting shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting provided by NSDL. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote
- again: d. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as o the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of https://www.evoting.nsdl.com/eVotingWeb/faqs.do or email at evoting@nsdl.co.in or contact the company on email at cs@

metsl.in who will also address grievances connected with the voting by electronics mea For and on behalf of, **Maestros Electronics & Telecommunications Systems Limited** 

> Balkrishna Kamalakar Tendulkar **Chairman and Managing Director DIN:** 02448116 Address: Plot No. EL/66, TTC Industrial Area, Electronic Zone, Mahape Navi Mumbai Thane MH 400701 IN

Date: September 02, 2022 Place: Mumbai



# The Shipping Corporation Of India Ltd.

(A Government of India Enterprise)

Registered Office: Shipping House, 245 Madam Cama Road, Mumbai - 400021.

Website: www.shipindia.com Twitter: @shippingcorp; CIN No.: L63030MH1950GOI008033 Ph: 91-22 22026666, 2277 2000 Fax: 91-22 22026905

### NOTICE OF AGM AND REMOTE E-VOTING

It is hereby informed that 72" Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held at 12.00 hours IST on Wednesday, 28th September, 2022 through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM), to transact the businesses set out in the Notice of AGM:

- Date of dispatch of electronic copies of Annual Report of 72" AGM (including the Notice, the Directors' report for the FY 2021-2022 along with Annexures) on 02.09.2022. The Annual Report is also available on www.shipindia.com, www.bseindia.com, www.nseindia.com and www.evoting.nsdl.com
  - The Register of Members and Share Transfer Books will remain closed from 24.09.2022 to 28.09.2022 (both days inclusive) for the purpose of 72" AGM of the Company and Dividend, if any, declared. The Record date for the Dividend is 23.09.2022.
- 3 Remote E-voting Period 25.09.2022 at 9.00 AM IST to 27.09.2022 at 5.00 PM IST.
- Cut-off-date for the purpose of eligibility for Remote E-voting is Friday, 23.09.2022
- The Company is providing remote e-voting facility to its members to cast vote electronically for the Resolutions set out in the notice of AGM through the services provided by National Securities Depository Limited (NSDL). Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

e-Voting system. Members may access the same at https://www.evoting.nsdl.com under shareholders/members login by using the remote e-voting credentials. The link for VC/OAVM will be available in shareholder/members login where the EVEN of Company i.e. 121666 will be displayed. In case of any queries or issues regarding e-voting/assistance before or during AGM, you may refer the Notice of AGM or contact Ms. Pallavi Mhatre, Manager at 18001020990 and 1800224430 or email

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL

at evoting@nsdl.co.in Any person acquiring shares after the despatch of e-Notice of AGM and holding shares as on 23.09.2022, may visit SCI's website www.shipindia.com for the soft copy of the 72rd Annual Report

under 'Financials → Financial Results → Annual Reports' section. For detail information regarding Manner of E-voting, updating Email id/Bank Account, Instructions for

joining AGM through VC, Applicability of TDS on Dividend you may visit www.shipindia.com under 'Investors → Information for Shareholders → Notices'

> By the Order of the Board of Directors For The Shipping Corporation of India Limited Smt. Swapnita Vikas Yadav Company Secretary and Compliance Officer

Date: 02.09.2022

THE THE PARTY NAMED IN THE PARTY TRANSPORTING GOODS. TRANSFORMING LIVES.

# र्द्ध Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक FINO PAYMENTS BANK LIMITED

Navi Mumbai, Thane - 400706. CIN: L65100MH2007PLC171959; E-mail: cs@finobank.com Website: www.finobank.com; Phone: +91 22 7104 7000

Registered Office: Mindspace Juinagar, 8th Floor, Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Juinagar,

Notice to the Members of the 6<sup>th</sup> Annual General Meeting through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM)

NOTICE is hereby given that the 6<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of FINO PAYMENTS BANK LIMITED ("the Bank") will be held on Thursday, September 29, 2022 at 12:00 Noon, Indian Standard Time ("IST") through Video-Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs vide its General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 and 02/2022 dated May 5, 2022 and the Securities and Exchange Board of India vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, have permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members of the Bank. Accordingly, in compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 will be sent only by electronic mode to all the Members whose e-mail addresses are registered with Depository Participants (DP)/Registrar & Transfer Agent ("RTA")/the Bank.

All shares of the Bank are in dematerialized form. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP.

The Bank has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing remote e-voting facility to its Members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 6th AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting will be provided in the Notice of the AGM. Additionally, the Bank, through NSDL, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting and (iii) attending the AGM through VC / OAVM will be set out in the Notice of the AGM which will be circulated through

The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 6th AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM.

The Notice of 6th AGM and Annual Report for financial year 2021-22 will also be made also available on the Bank's website at www.finobank.com and websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and also on the e-voting website of NDSL at https://www.evoting.nsdl.com.

For Fino Payments Bank Limited

Place: Navi Mumbai Date: September 02, 2022

Basavraj Loni Company Secretary & Compliance Officer

## SUZLON ENERGY LIMITED

[CIN: L40100GJ1995PLC025447]

Regd. Office: "Suzlon", 5, Shrimali Society,

Near Shri Krishna Complex, Navrangpura, Ahmedabad-380009;

Tel.: +91.79.6604 5000; Fax: +91.79.2656 5540;

Website: www.suzlon.com; Email id: investors@suzlon.com

NOTICE OF TWENTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Twenty Seventh Annual General Meeting (the "AGM" or the "Meeting") of Suzlon Energy Limited (the "Company") will be held on Thursday, 29th September 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC / OAVM") in compliance with the Companies Act, 2013 read with Circular No.2/2022 dated 5<sup>th</sup> May 2022, Circular No.14/2020 dated 8<sup>th</sup> April 2020, Circular No.17/2020 dated 13<sup>th</sup> April 2020, Circular No.20/2020 dated 5" May 2020, Circular No.02/2021 dated 13" January 2021 and Circular No.19/2021 dated 8" December 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13 May 2022, Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12 May 2020 and Circular No.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") (collectively, the "Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM dated 2" September 2022 (the "AGM Notice"). KFin Technologies Limited (formerly KFin Technologies Private Limited), Selenium, Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad-500032, Telangana, India, Email: einward.ris@kfintech.com; Toll Free No.1-800-309-4001, the Company's Registrar and Share Transfer Agents ("KFin" or the "RTA"), will provide the facility for voting through remote e-voting, participating the Meeting through VC / OAVM / and e-voting during the Meeting.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") that the Register of Members and Share Transfer Books

31" March 2022 on standalone and consolidated basis and the Reports of the Auditors and the Directors (together with annexures thereto) by email to all its shareholders who have registered their email addresses with the Company / RTA or depository / depository participants. In compliance with the requirements of the Circulars, hard copy of the same is not being sent to the shareholders for the Meeting.

for appointment of proxies is not applicable.

All documents required to be kept open for inspection, if any, shall be open for inspection at the Registered office and Corporate office of the Company between 2.00 p.m. and 5.00 p.m. on all working days (except Saturdays, Sundays and Holidays). Such documents shall also be made available on the website of the Company

The procedure for registering email address, remote e-voting, attending the Meeting through VC / OAVM, and e-voting during the Meeting is given below:

### A. Instructions for Members who have not registered their email address:

- Members who have not registered their email address, thereby not being in receipt of the Annual Report, AGM Notice and e-voting instructions, may temporarily
- Notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, members may write to einward.ris@kfintech.com.
- iii. Alternatively, members may send an email request at the email ID einward.ris@kfintech.com along with scanned copy of the request letter, duly signed, providing their email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending the Annual Report, AGM Notice and e-voting instructions.
- iv. It is clarified that for permanent registration of the email address, the members are requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository by contacting their respective Depository Participants and in respect of physical holdings with the RTA, by sending an email to einward.ris@kfintech.com or by logging into https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx.

# B. Instructions pertaining to remote e-voting:

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations, read with SEBI circular no.SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December 2020 relating to 'e-voting Facility Provided by Listed Entities' ("SEBI e-voting Circular"), the Company is pleased to provide to the members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be considered at the Meeting by electronic means through e-voting services arranged by KFin. The following information is being provided to

- i. Members may cast their votes on all resolutions set out in the AGM Notice using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting
- ii. The cut-off date for the purpose of ascertaining shareholders entitled for remote e-voting and voting at the Meeting is Thursday, 22<sup>™</sup> September 2022
- The remote e-voting period commences from Monday, 26" September 2022 (9.00 a.m. IST) till Wednesday, 28" September 2022 (5.00 p.m. IST). During this period, the members of the Company holding shares either in physical form or in demat form, as on the Cut-off Date may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by KFin for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently. Members, who cast their vote by remote e-voting, may attend the Meeting through VC / OAVM, but will not be entitled to cast their vote
- once again on the resolutions.
- Cut-off date, may obtain the User ID and Password in the manner as mentioned below:
  - If the mobile number of the member is registered against Folio No. / DP ID Client ID, the member may send SMS: MYEPWD<space>E-voting Event Number (EVEN) + Folio No. or DP ID Client ID to + 91 9212993399

Example for NSDL : MYEPWD<SPACE>IN12345612345678 Example for CDSL : MYEPWD<SPACE>1402345612345678

- If email ID of the member is registered against Folio No. / DP ID Client ID, then on the homepage of https://evoting.kfintech.com, the member may click
- use his / her existing User ID and password for casting the vote through remote e-voting.
- If email ID or mobile number of the member is not registered against Folio No. / DP ID Client ID, then kindly refer to "Instructions for members who have not
- vi. In terms of SEBI e-voting Circular, e-voting process has been enabled for all 'individual demat account holders', by way of a single login credential, through their demat accounts / websites of Depositories / Depository Participant(s) ("DP"). Any person holding shares in physical form and non-individual shareholders holding shares as of the Cut-off Date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@kfintech.com. In case they are already registered
- vii. The detailed instructions for remote e-voting are given in the AGM Notice available on the website of the Company (www.suzlon.com), the website of KFin (https://evoting.kfintech.com) and also on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the BSE Limited (www.bseindia.com).

# C. Instructions pertaining to attending the Meeting through VC / OAVM and for voting at the Meeting:

- i. Members will be able to attend the Meeting through VC / OAVM platform or view the live webcast of the Meeting at https://emeetings.kfintech.com/ by using their remote e-voting login credentials and selecting the "EVEN" for the Company's Meeting. Click on the video symbol and accept the meeting etiquettes to join
- ii. Members who do not have the User ID and Password for e-voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote
- iii. Facility of joining the Meeting through VC / OAVM shall open 30 (thirty) minutes before the time scheduled for the Meeting and shall be kept open throughout the Meeting. Members will be able to participate in the Meeting through VC / OAVM on a first-come-first-serve basis. Up to 1,000 shareholders will be able to join the Meeting on a first-come-first-serve basis.
- iv. Members, holding shares as on the Cut-off date and who would like to speak or express their views or ask questions during the Meeting may register themselves as speakers at https://emeetings.kfintech.com and clicking on "Speaker Registration" during the period from Monday, 26" September 2022 (9:00 a.m. IST) up to
- v. The procedure for e-voting during the Meeting is same as the procedure for remote e-voting since the Meeting is being held through VC / OAVM. The e-voting window shall be activated upon instructions of the Chairman of the Meeting during the Meeting. E-voting during the Meeting is integrated with the VC / OAVM platform and no separate login is required for the same. The detailed procedure for remote e-voting, attending the Meeting through VC / OAVM and voting at the Meeting has been provided in the AGM Notice.

Mr. Ravi Kapoor, Practicing Company Secretary, has been appointed as Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and e-voting at the Meeting in a fair and transparent manner.

In case of any query and / or assistance required, relating to remote e-voting, attending the Meeting through VC / OAVM mode and e-voting during the Meeting, members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and 'AGM VC / OAVM' user manual available at the download Section of https://evoting.kfintech.com or contact Mr. Ganesh Chandra Patro, Asst. Vice President, KFin at the email ID evoting@kfintech.com or KFin's toll free No.: 1-800-309-4001.

Geetanjali S.Vaidya,

financialexp.epap.in

Pune

2<sup>nd</sup> September 2022

of the Company shall remain closed from Friday, 23" September 2022 to Thursday, 29" September 2022 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The Company has on 2nd September 2022 sent the AGM Notice along with Annual Report containing Audited Financial Statements for the financial year ended

Since the Meeting is being held through VC / OAVM pursuant to the Circulars, physical attendance of the shareholders is dispensed with and consequently the facility

(www.suzlon.com) to facilitate online inspection till the conclusion of the Meeting.

get their email address and mobile number submitted with KFin by accessing the link https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx. Members are requested to follow the process, as guided, to capture the email address and mobile number for receiving the soft copy of the Annual Report, AGM

the shareholders in respect of remote e-voting:

("remote e-voting"). Remote e-voting is optional.

(hereinafter referred to as the "Cut-off Date").

iv. The voting rights of members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off date. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the despatch of AGM Notice and is holding shares as on the

Example for Physical: MYEPWD<SPACE>68741234567890

"Forgot password" and enter Folio No. or DP ID Client ID and PAN to generate a password. Members may send an email request to evoting@kfintech.com. If the member is already registered with the KFin e-voting platform then such member can

registered their email address" given at Point A above.

with KFin for remote e-voting, they can use their existing User ID and password for e-voting.

the Meeting.

e-voting instructions mentioned in the AGM Notice. Further, members can also use the OTP based login for logging into the e-voting system.

Wednesday, 28" September 2022 (5.00 p.m. IST). Those members who have registered themselves as a speaker will only be allowed to speak / express their views / ask questions during the Meeting. The Company reserves the right to restrict the number of questions and number of speakers, as appropriate for smooth conduct of the Meeting.

For Suzlon Energy Limited

Company Secretary.

Case No.: 0A/75/2020

कायद्याच्या कलम १९ च्या उप–कलम (४) अंतर्गत समन्स, कर्ज वसुली न्यायाधिकरण (प्रक्रिया) नियम, १९९३ च्या नियम ५ च्या उप-कलम (२ए) सह वाचा

बँक ऑफ बडौदा मिश्का इंडस्ट्रीज प्रा.लि.

(१) मिश्का इंडस्ट्रीज प्रा.लि. गट नं.२१९/सी नागाव शिवार, मनमाड रोड, मालेगांव, ता.मालेगांव, नाशिक, महाराष्ट्र. (२) श्री. अंकित गरोडिया

भोला राम रामेश्वर लाल गरोडिया येथील रहिवासी, भाटी मॅन्शन लेन, बजाज रोड, सीकर, राजस्थान-३३२००१

0A/75/2020 हे **30/12/2019** रोजी माननीय पीठासिन अधिकारी/निबंधक यांच्यासमोर

सचीबद्ध केले गेले. माननीय न्यायाधिकरणाला अधिनियमाच्या कलम १९(४) अन्वये, (OA) तुमच्याविरूद्धच्या कर्जाच्या वसुलीसाठी दाखल केलेल्या या अर्जावर समन/सूचना जारी करण्यात आनंद होत आहे. रू. ४,७३,८४,२८५.५४/- (कागदपत्रांच्या प्रतींसह अर्ज संलग्न)

कायद्याच्या कलम १९ च्या उप-कलम (४) नुसार, तुम्ही, प्रतिवादींना, खालीलप्रमाणे निर्देश

(i) समन्स बजावल्यानंतर ३० दिवसांच्या आत कारणे दाखवणे, ज्यासाठी प्रार्थना करण्यात आलेली मुदत मंजूर केली जाऊ नये.

(ii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत अर्जदाराने निर्दिष्ट केलेल्या मालमत्ता आणि मालमत्ते व्यतिरिक्त इतर मालमत्ता किंवा मालमत्तेचे तपशील उघड करणे.

(iii) मूळ अर्जाच्या अनुक्रमांक ३ए अंतर्गत उघड केलेल्या सुरक्षित मालमत्तेचे व्यवहार किंव विल्हेवोट लावण्यापासून तुम्हाला प्रतिबंधित केले आहे, प्रलंबित सुनावणी आणि मालमत्ता संलग्न करण्याच्या अर्जाची विल्हेवाट लावणे. (iv) तुम्ही विक्री, भाडेपटट्याने किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकणार नाही, त्याच्या

. त्र्यवसायाच्या सामान्य मार्गात ज्या मालमत्तेवर सुरक्षा व्याज निर्माण केले आहे आणि/किंवा इतर मालमत्ता आणि मालमत्ता अनुक्रमांक ३ए अंतर्गत निर्दिष्ट किंवा उघड केल्या आहेत. . न्यायाधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय मूळ अर्ज. (४) सामान्य व्यवसायात सुरक्षित मालमत्ता किंवा इतर मालमत्ता आणि मालमत्तांच्या विक्रीद्वारे प्राप्त झालेल्या विक्रीच्या रकमेसाठी तुम्ही जबाबदार असाल आणि अशा विक्रीची रक्कम बँक

किंवा वित्तीय संस्थांकडे ठेवलेल्या खात्यात जमा कराल ज्यावर सुरक्षा मालमत्ता व्याज असेल तुम्हाला लिखित विधानाची प्रत अर्जदारास सादर करण्याचे आणि १४/११/२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता रजिस्ट्रारसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. असे न केल्यास तुमच्या अनुपस्थितीत अर्जावर सुनावणी आणि निर्णय घेतला जाईल. माझे सही व ऋणवसुली कार्यालयाच्या शिक्क्यानिशी दिली असे **दि.२३/०८/२०२२** 

सही/- वसुली अधिकारी

कर्जवसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)



### प्राईम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणी कार्यालयः ५०१, सोनी हाऊस, प्लॉट क्र. ३४, गुलमोहर रोड क्र. १, जेव्हीपीडी स्कीम, विलेपालें (प), मुंबई, महाराष्ट्र-४०००४९. फोन: ०२२ २६२४२१४४, फॅक्स: ०२२ २६२३५०७६ ईमेलः compliance\_officer@ppdcl.com वेबसाईटः www.ppdcl.com सीआयएनः एल६७१२०एमएच१९९२पीएलसी०७०१२१

#### ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता सूचना आणि माहिती

**सूचना** याद्वारे देण्यात येते की, **प्राईम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड** ची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा हं ्राचिमम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी अनुक्रमे जनरल सक्युंलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०० दिनांक र एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे, २०२०, सक्युंलर क्र. ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी, २०२१ १९४८, १८५, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५ १८४, १८२६, १८५६, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५८, १८५ अधिनयम २०१३ आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांच्या इतर प्रयोज्य तस्तुदी आणि सेबी (लिस्टींग ऑव्लिगोशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेप्युलंशन २०१५ च्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिन्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत **गुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा**. घेण्यात येणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपर्ती ठरविण्यासाठी मोजण्यात येईल. वार्षिक अहवाल पाठविणे

सभासदांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२१–२०२२ करिता कंपनीच्या वार्षिक अहवालासह ३०व्या वार्षिव सर्वसाधारण सभेला बोलविणारी सूचना ही एमसीए सक्युंलर्स आणि सेवी द्वारे जारी सक्युंलर क्र सेवी/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुसार कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअ टान्सफर एजंट (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीज कडे ई-मेल पत्ते नोंदविलेल्या सर्व सभासदांना फक्त ईमेल , मार्फत पाठविण्यात येईल. सूचना आणि वार्षिक अहवाल हा स्टॉक एक्स्चेंज म्हण्जेच बीएसई लिमिटेडच्या वेबसाईटव सुध्दा उपलब्ध करण्यात येर्डल

१. ईमेल पत्ते नोंदविणे/अद्ययावत करण्याची माहिती

प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्य सभासदाना mt.helpdesk@linkintime.co.in वर खालील तपशील पाठवून लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडे ते नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

. भागधारकांचा फोलिओ क्र.: २. भागधारकांचे नाव: डिमरेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले किंवा ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले/अद्ययावत केलेले नाई त्या सभासदांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविणे/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत

२. ई-मतदानामार्फत मतदान करण्याची माहिती

व्हींसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजर राहण्यासाठी सूचना आणि ई-मतदानाची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेल बोलविणाऱ्या सूचनेत दिलेली आहे. ई-मतदानामार्फत मतदान करण्यासाठी लॉगईन क्रेडेन्शियल्स वरील माहितीप्रमाणे त्यांचे ईमेल पत्ते यशस्वीपणे नोंदविल्यानंतर ई-मेल मार्फत सभासदांना उपलब्ध करण्यात येईल. प्रत्यक्ष माध्यमाने किवा डिमटेरियलाईच्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी कंपनी/आरटीए किंवा त्यांच्या संबंधित डिपींकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंद्विलेले नाहीत त्या सभासदांसाठी तपशिलवार माहिती सूचने मध्ये दिली आहे.

कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही २४ सप्टेंबर, २०२२ पासून ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिव मिळून) पर्यत बंद राहतील

जर तुम्हाला सभासदांचे ईमेल पत्ते नोंदविले/अद्ययावत करण्याच्या संदर्भात कोणतीही चौकशी करायची असल्यास तम्हं or grein transar व्यापन का स्वापन के किया है। mthelpdesk@linkintime.co.in येथे **लिंक इन्टाईम इंडिया प्रा. लि**. यांचे कडे ईमेल पाठवून संपर्क कर शकता. कंपनी अधिनियम २०१३ चे कलम १०८ सहवाचता त्याचे केतले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑफ् करना जानाचना पर्य कर्ताच उत्तराचना वात्र करता नाम जाना वात्र तात्र वात्र वात्र वात्र वात्र वात्र वात्र वात्र व हिस्त्रलोजर रिक्वायर्सेट) रेषुवेजन ,२०१५ च्या रेषुवेशन ४४(१) च्या तरतुर्तेनुसार कंपनीने कंपनीच्या एजीएमास्ट क करावयाच्या कामकाजावर त्यांच्या मतदानाचा हक्क वापरण्यासाठी कट ऑफ तरीख़ अशा २३ सप्टेंबर, २०२२ रोजीस शेअर्स धारण केलेल्या तिच्या सभासदांना सुविधा पुरविली आहे. कंपनी अधिनियम २०१३ आणि त्याच्या नियमांच्य तरतुर्दीनुसार तपशील खालीलप्रमाणे

्रदूरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० पासून सुरु होईल आणि गुरुवार, २ सप्टेंबर. २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल

२. फक्त तेच सभासद ज्यांची नोंद कट ऑफ तारखेस रजिस्ट्रारकडे असलेल्या लाभकारी मालकांच्या रजिस्टरमध्ये किंव कंपनीच्या सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील ते मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील. जर ती व्यक्ती कट ऑप तारखेस सभासद नसेल तर तो/ती मतदानासाठी हक्कदार नाही. अशा व्यक्तीने ह्या सूचना फक्त माहितीकरिता मानण्या

३. जर तुम्हाला ई-मतदानाच्या अंतर्गत कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास तुम्ही फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्युज्') चा संदर्भ घेऊ शकता आणि ई-मतदान युजर मॅन्युअल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल पारवावा प्राईम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. करित सही/ पी. एल. सोर्न

दिनांक : ०२/०९/२०२२ ठिकाणः मुंबई

डीआयएन ००००६४६३

अध्यक्ष



जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यांत येते की, गाव मुलुंड (पश्चिम) च्या सी. टी. एस क्र. ६१५ बी धारक जमीनीचे मालक श्रीम. रेखा मणीलाल गडा डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स फॉर ग्रेटर मुंबई, २०३४ च्या रेग्युलेशन क्र. ३२ च्या तरतुदींनुसार विकास अधिकार प्रमाणपत्रांच्या स्वरुपांत 'टी' वॉर्ड च्या मंजुर विकास आराखडा प्रमाणे सध्याचा रस्ता ३०.५० मीटर पर्यंत प्रस्तावित रुंदीकरणामुळे बाधीत/आरक्षित असलेल्या येथे खालील परिशिष्टांत सविस्तर वर्णन लिहिलेली गाव मुलुंड (पश्चिम) च्या सी. टी. एस. क्र. ६१५ बी धारक जमीन च्या हस्तांतरच्या बदल्यात विकास अधिकार हस्तांतरणाच्या प्रदानासाठी एक अर्ज दिला आहे.

श्रीम. रेखा मणीलाल गडा यांना जमीन अधिग्रहण कायदा, किंवा कोणत्याही इतर कायदा, किंवा परस्पर संमतीने कोणताही मोबदला मिळाला नाही, आणि गाव मुलुंडच्या सी. टी. एस. क्र. ६१५ / बी धारक मिळकत नोंदवही कार्डमध्ये धारक म्हणून अद्याप नारायण मोरेश्वर किर्तीकर यांचे नाव आहे. श्रीम. रेखा मणीलाल गडा यांना अद्यापही कोणताही मोबदला न मिळाले असून आता श्रीम. रेखा मणीलाल गडा डीआरसीच्या स्वरुपात विकास अधिकार हस्तांतर मिळण्यासाठी एक अर्ज दिला आहे.

क्रोणत्याही व्यक्ती (ज्यामध्ये व्यक्ती, संस्था, कंपन्या, व्यक्ती समृह वैधानिक मंडळे/संस्था किंवा अन्य कोणतीही प्राधिकरणे आहेत) यांचा सदर करिता विरोधात कोणताही माहिती असल्यास आणि / किंवा येथे खालील परिशिष्टात वर्णन लिहिलेल्या सदर जमीन किंवा तिच्या कोणत्याही हिश्श्याच्या संबंधात मालकी, विक्री, अदलाबदल हस्तांतरण, भाडेपट्टा, पोट-पट्टा, गहाण, दान, कुळवहिवाट, लिव्ह अँड लायसन्स, न्यास, वारसा, मृत्युपत्रित दान, कब्जा, पोटगी, जंगमगहाण, भार, धारणाधिकार, सुविधाधिकार, तंटा, कोणताही विवाद याद्वारे कोणताही हिस्सा, अधिकार, हक्क, हितसंबंध, दावा, मागणी किंवा आक्षेप असल्यास किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाचा कोणतार्ह अधिकार किंवा हितसंबंध असल्यास वरील नमूद प्रमाणे जमीन अधिग्रहण कायदा, किंवा कोणताही इतर कायदा किंवा परस्पर संमर्त अंतर्गत कोणताही मोबदला न मिळाला असा शक्य पण निश्चित नसलेल्या डीआरसी करिता अर्जदाराच्या दावा आणि कोणत्यार्ह व्यक्तिकडे सदरच्या विरोधात माहिती असल्यास त्यांनी तसे लेखी स्वरुपांत निम्नस्वाक्षरीकारांना लॉ ऑफिसरचे कार्यालय, लिगल डिपार्टमेंट, पालिका मुख्यालय (ॲनेक्स बिल्डिंग), ३ रा मजला महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१ येथे ह्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत अशा कोणत्याही अभिप्रेत दावा/आक्षेपासाठी कागदोपत्री पुरावा किंवा न्यायालयीन आदेशांसह कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असा दावा किंवा मागणी सर्व हेतु आणि उद्देश्यांकरिता जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे समजले जाईल.

जर वरीलप्रमाणे कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त झाला नाही त एमसीजीएम अशा कोणत्याही अभिप्रेत दावा किंवा हितसंबंधाची क्रोणतीही दखल न घेता ते सर्व हेतु आणि उद्देश्यांकरिता जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे आणि एमसीजीएम वर बंधनकारक नसल्याचे समजून स्वतःच्या गुणवत्तेनुसार डीआरसीच्या स्वरुपात विकास अधिकार हस्तांतरणाच्या प्रदानाचा प्रक्रिया पूर्ण करेल.

#### वरील संदर्भातील परिशिष्ट :

#### (सीएच.ई./४८३६/डीपीईएस/टी)

'टी'', पालिका वॉर्ड च्या मंजुर विकास आराखडा २०३४ मध्ये प्रध्याच्या रस्ता ३०.५० मीटर्सपर्यंत प्रस्तावित रुंदीकरणामुळे बाधीत होणाऱ्या/आरक्षित असलेल्या सुमारे २५१.१० चौ. मी. मोजमापित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा व उपजिल्ह्यातील गाव मुलुंड (पश्चिम) च्या सी. टी. एस. क्र. ६१५ बी धारक ती सर्व अखंड रिकामी जमीन किंवा भूमी आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध :

पूर्वेस किंवा त्या दिशेकडून : गाव मुलुंड (प) च्या सी. टी. एस. क्र

पश्चिमेस किंवा त्या दिशेकडून : गाव मुलुंड (प) च्या सी. टी. एस. क्र.

दक्षिणेस किंवा त्या दिशेकडून : सध्याच्या रस्ता ३०.५० मीटरपर्यंत

उत्तरेस किंवा त्या दिशेकडून : गाव मुलुंड (प) च्या सी. टी. एस. क्र ६१५ ए आणि ६१६

दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२२

सही/-

(श्रीम. कोमल पंजाबी) ॲडव्होकेट अँड लॉ ऑफिसर (आय/सी)

बृहन्मुंबई महानगरपालिका साठी जसंअ/१२२१/जाहीरात/२०२२-२३

### जाहीर सूचना

सर्व तमाम जनतेस सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की. प्रस्तावित निवासी विकास प्रकल्प आणि किरकोळ दुकाने, नवीन सर्व्हे क्र. ३९, ४०, ४१/१ ढोकळी आणि नवीन सर्व्हे क्र. २३४/१, २३४/२, २३५ बाळकुम, ठाणे, महाराष्ट्र यासाठी विकासक 'मे. सीअर लाइफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना पर्यावरण मंत्रालय वन भाणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासनकडून मंजरी पत्र क्रमांक

एसआयए/एमएच/एमआयएस/७४७५९/ २०२१, दिनांक : २५/ ०८/ २०२२ रोजी देण्यात आली आहे. पर्यावरण मंजुरी पत्रांच्या प्रती 'महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे |उपलब्ध आहेत आणि

http://parivesh.nic.in या संकेतस्थळावर देखील पाहता येतील. सही/-

मे. सीअर लाइफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड ५ वा मजला, गोदरेज वन, पिरोजशानगर, ऑफ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व) मुंबई 🗕 ४०००७९. महाराष्ट्र.

#### जाहीर सूचना सर्वसाधारण जनतेस जाहीरपणे कळविण्यात येत आहे की

श्रीमती अरूणा विश्वासराव भोसले यांच्या मालकीची सर्व्हें क्र. १३४ हिस्सा क्र. २/२/१ आणि शहर सर्व्हें क्र २७१२-डी/२, धारक व्हिलेज : भांबुर्डा (शिवाजीनगर) तालुका : हवेली आणि जिल्हा : पुणे येथील पाटील हेरिटेज नावाच्या इमारतीमधील, मोजमापित ५३.६९ चौ. मी. (बिल्ट अप एरिया), एरिया, इमारत क्र. बी मध्ये तिसऱ्य मजल्यावरील फ्लॅट क्र. ११ च्या संदर्भात पहिल्या भागाचे ''विक्रेते'' म्हणून कोलते – पाटील डेव्हलपर्स लिमिटेड आणि दुसऱ्या भागाचे ''खरेदीदार'' म्हणून सौ. सुमन भट्ट यांच्यामध्ये क्रियान्वित अनुक्रमांव ०७८/१९९६ दिनांक १९.१२.१९९६ अंतर्गत सब रजिस्ट्रार, हवेली क्र. २, पुणे यांच्या कार्यालयात नोंदणीकृत मूळ डीड ऑफ अपार्टमेंट हे हरविले आहे आणि शोध घेऊनहीं सापडलेले नाही.

कोणतीही व्यक्ती ज्यांच्या ताब्यात वरील नमूद मूळ गहाव दस्तावेज असतील किंवा त्यांना याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती असेल आणि कोणतीही व्यक्ती ज्यांचे सदर फ्लॅट संदर्भात वारसाहक, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, विभाजन, भेटवस्तू, देखभाल, भाडेकरू ग्रहणाधिकार, प्रभार, करार, जमी आदेश, स्थगनादेश डिक्री किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील भार अश कोणत्याही माध्यमाने कोणताही दावा किंवा हक असेल त त्यांना याद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सदरह सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आ खालील स्वाक्षरीदारांना त्यांच्या खालील नमूद पत्त्यावर खालील स्वाक्षरीदारांच्या योग्य लेखी पावती समक्ष वैयक्तिरीत्या किंवा रजिस्टर्ड पोष्ट ए. डी. द्वारे ते . दिनांक ३ सप्टेंबर २०२२

ॲड. किरण तिवारी फ्लॅट क्र. ५०६, बी-विंग, बालाजी प्राइड अपार्टमेंट जय भारत स्कूल जवळ, सागांव डोंबिवली (पूर्व), जिल्हा : ठाणे कॅनरा बँकेसाठी पॅनल ॲडव्होकेत

ठिकाण : नवी मुंबई

तारीख: सप्टेंबर,०२,२०२२

# 🎜 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड

नोंदणी कार्यातयः माईडस्पेस जुईनगर, ८वा मजला, प्लॉट नं ज २/१/फ, टॉवर १, टीटीसी औद्योगिक विभाग, एमआयडीसी शिरवणे, जुईनगर, नवी मुंबई, ठाणे- ४००७०६ सीआयएन: एल६५१००एमएच२००७पीएलसी१७१९५९ ई-मेल : cs@finobank.com वेबसाईट: www.finobank.com दुरध्वनी: +९१ २२ ७१०४ ७०००

व्हीडिओ कॉन्फरसिंग(व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घ्यावयाच्या सहाव्या (६व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड ("बँक") ची ६वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार (भाप्रवे) दु.१२.०० वा. एजीएमच्या निमंत्रणासाठी वितरित केल्या जाणाऱ्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता व्हिडिओ-कोल्फरन्सिंग ("व्हिसी") / अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत होईल.

निमागम व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या ५ मे, २०२० दिनांकित जनरल सर्क्यूलर नं. २०/२०२० आणि ५ मे २०२२ दिनांकित ०२/२०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेंबी) च्या १३ मे २०२२ दिनांकित सर्क्युलर क. सेबी/एचओ /सीएफडी /सीमडी२/ सीआयआर /पी/२०२२/६२ द्वारा बँकेच्या सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली. त्यानुसार,ही सर्क्युलर व कंपनी अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरत्दी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत बँकेच्या सभासदांची एजीएम व्हीसी /ओएव्हीएम मार्फत होईल.

बॅंक तीचे रजिस्ट्रार ऍन्ड ट्रान्सफर एजंट ("आरटीए") किंवा संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ("डीपी") कडे ज्यांचे ई-मेल एड्रेस नींदवलेले आहेत त्या सभासदांना फक्त ई -मेलने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीच्या एकात्मिक वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठविली जार्डल.

बँकेचे सर्व शेअर्स डिमटेरिअलाईज्ड फॉर्ममध्ये आहेत. सभासदांना विनंती करण्यात येत आहे की डीपीने निर्धारित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून डिपॉझिटरी सहभागींकडे ("डीपी") त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करावे.

बँकेने ६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने नॅशनले सिक्युराइट्स डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") ची सेवा घेतली आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये दूरस्थ ई-व्होटिंग/ ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया प्रदान केली जाईल. याव्यतिरिक्त, बँक, एनएसडीएल मार्फत एजीएम ("ई-व्होटींग")दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. (i) ईमेल पन्याची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत, (ii) रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मत देणे आणि (iii) व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणे यासारखे तपशील एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केले जातील, जे मेलद्वारे प्रसिद्ध केले

सभासदांना विनंती आहे की, ६व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोट्स (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात येईल.) आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान करण्याची पद्धत काळजीपर्वक वाचावी.

आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी ६ट्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना देखील बँकेच्या www.finobank.com या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्सवर देखील उपलब्ध केली जाईल बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर तसेच NDSL च्या https://www.evoting.nsdl.com या ई-वोटिंग वेबसाईटवर त्या उपलब्ध केली जाईल.

> फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड साठी स्वाक्षरी बसवराज लोणी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

### VGIL

#### वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ए-०१, शाळीभद्र क्लासिक, १०० फीट लिंक रोड, युनियन बँकेच्या जवळ, नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र -४०१२०९ भारत, फोन: ९५९४३३३३३१ र्ड-मेल : ipoveer@gmail.com वेबसाइट : www.veergloballtd.com सीआयएन क्र.: L45309MH2012PLC225939 सुचना

याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, स्पष्टिकरण विधान, संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल जोडपत्रे व दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष यांसमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **वीर** ग्लोबल इन्फ्राकनस्ट्रक्शन लिमिटेडची **११** वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२, स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्सच्य माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे. ज्या सर्व भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते डिपॉझिटरीज बा कंपनीकडे नोंदवलेले आहेत अशा भागधारकांना एजीएमची सूचना व २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवाल ७ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आलेला आहे. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.veergloballtd.com वरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ (१) यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सूचनेत विहित सर्व ठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहुन सीडीएसएलद्वारे परविण्यात आलेल्या एजीएमच्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (परोक्ष ई–मतदान)मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे

१. परोक्ष ई-मतदान सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ रोजी (स. ९.००वा.) सुरू होईल व बुधवार, दि २८ **सप्टेंबर, २०२२ रोजी (सायं. ५.०० वा.)** संपेल. तत्पश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल.

२. सभासदांचा मतदान हक हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात <mark>२२ सप्टेंबर, २०२२</mark> रोजीनुसार कंपनीच्य प्रदानित भागभांडवबलातील सभासदांच्या मतदान हक्कांच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पढे त्याला ते बदलता येणार नाही.

. एखाद्या व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीकरिता कट-ऑफ तारीख म्हणजेच २६ **ऑगस्ट, २०२२** पश्चात कंपनीचे समभाग संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉग इन तपशील प्राप्त करू शकेल.

. निर्धारित प्रारंभ वेळेच्या १५ मिनिटे आधी व्हीसी/औएव्हीएमद्वारे ११ व्या एजीएममध्ये सहभागार्च सुविधा खुली होईल व ती ११वी एजीएम प्रारंभापश्चात १५ मिनिटांकरिता अर्थात स. १०.४५ वा. ते स ११.१५ वा. या वेळेत लॉग इन अर्हता वापराद्वारे खुली असेल.

व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावाव मत न दिलेले सभासद सभेदरम्यान मत देण्यास पात्र असतील. ६. ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहृ शकतील

परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मत देता येणार नाही. ई-मतदानासंदर्भात काही शंका/तक्रारी असल्यास सभासदांनी श्री. राकेश दळवी, व्यवस्थापव (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि., ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स मफतलाल मिल कम्पाऊंडस. ना. म. जोशी मार्ग. लोअर परेल (पर्व), मंबई - ४०० ०१३ यांना संपर्व साधावा किंवा helpdeskevoting@cdslindia.com येथे ई-मेल पाठवावा किंवा ०२२ २३०५८५४२/४३ येथे संपर्क साधावा.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४<sup>;</sup> अंतर्गत याद्वारे अशीही सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर २३ **सप्टेंबर, २०२२ ते** २९ सप्टेंबर, २०२२ दरम्यान बंद राहील.

सदर जाहीर सूचना कंपनीची वेबसाइट www.veergloballtd.com वरही उपलब्ध आहे वीर ग्लोबल इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड करित

विजयभाई वागजीभाई भन्साली ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०२.०९.२०२२ संचालव

#### बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स लिमिटेड

0 सीआयएनः यू७४९९९एमएच१९०५पीएलसी०००२२३ नोंदणीकृत कार्यालयः वेस्टर्न इंडिया हाऊस, सर पी. एम. रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१. दूरध्वनीः ९१ २२ २२८८५०४८/ ४९ **कॉर्पोरेट कार्यालय:** ५०९, ५ रा मजला, हबटाऊन सोलारिस, प्रा. एन. एस. फडके मार्ग, तेली

दूरध्वनीः +९१ २२ ६८३५१६०० वेबसाइटः www.thebombaystore.com

इमेलः investor@bombaystore.com

गुरूवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आयएसटी कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू असलेल्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम, सोबत वाचा कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने जारी केलेले परिपत्रक क्रमांक २०/२०२०, ०२/२०२१ १९/२०२१, २१/२०२१ आणि २/२०२० (एकत्रितरित्या एमसीए परिपत्रके) यांच्या तरतुर्दींची पूर्तता करत असता एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज पूर्ण करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल सदस्यांना व्हीसी/ ओएव्हीएमद्वार एजीएममध्ये उपस्थित राहण्याची किंवा सीडीएसएल इ-मतदान यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष वेबकास्ट पाहण्याची सुविधा दिली जाईल

. एमसीए परिपत्रकांची पूर्तता करत असताना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ अशा सदस्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवेला जाईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट / डिपोंझिटरींकडे नोंदणीकत आहेत. सचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीची वेबसाइट www.thebombaystore.com येथे आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com येथे उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांनी आपले इमेल पत्ते नोंदवलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की. त्यांनी इलेक्टॉनिक पद्धतीने धारण केलेल्या समभागांच्या संदर्भात डिपॉझिटरींकडे आपले डिपॉझिटरी सहभागी यांच्या माध्यमातून नोंदणीकृत करावेत आणि प्रत्यक्ष स्वरूपात धारण केलेल्या समभागांबाबत कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट लिंक इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे पाठवावी.

#### इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धतः

एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपल्या सदस्यांना मतदान करता यावे यासाठी कंपनीने दूरस्थ<sup>े</sup> इ-मतदानाची सुविधा देण्यासाठी सीडीएसएलच्या सेवा घेतल्या आहेत. त्याशिवाय कंपनी ज्या सदस्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे आपले मतदान केलेले नाही अशा सदस्यांसाठी एजीएमदरम्यान इ–मतदोनाची सुविधा देत आहे. उक्तनिर्देशित केलेल्या पद्धतीने आपले इमेल पत्ते यशस्वीरित्या नोंदणीकृत केल्यावर सदस्यांना इमेलद्वारे आपले मतदान इ–मतदान पद्धतीने करण्यासाठी लॉगिनची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. ज्या सदस्यांना इमेल आलेले नाहीत किंवा ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे निबंधक किंवा समभाग हस्तांतरण एजंट/डिपॉझिटरींकडे नोंदवलेले नाहीत त्यांनी एजीएमच्या सूचनेत नमृद केलेल्या नोट्समध्ये सूचनांचे पालन करून लॉगिनसाठी आवश्यक ते तपशील निर्माण करावेत

सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेत दिलेल्या नोट्रस आणि विशेषत एजीएममध्ये सहभागी होण्यासंदर्भातील माहिती, दूरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि एजीएमदरम्यान इ-मतदान या बाबी नीट वाचाव्यात

ठिकाणः मुंबई

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लिमिटेड)

#### आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

(पूर्वीची आयडीएफसी बँक लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएन : एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **नोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१.



#### जोडपत्र -IV-ए (नियम ८(६) ची तरतुद पहा) स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना

सही /

सिक्यरिटायज्ञेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिययल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट<u>. २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८</u> (६) साठी परंतुकांन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः तक्ता क्र. (ii) नुसार कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे रेण्यात येते की, खालील वर्णिलेली तक्ता क्र. (iii) स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित

आहे जिचा प्रत्यक्ष कब्जा जो आयडीएफसी फर्टर बैंक लिमिटेड (याआधी आयडीएफसी बैंक लिमिटेड अशी ज्ञात) च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदार आणि सह–कर्जदार यांच्याकडून आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (याआधी आयडीएफसी बँक लिमिटेड अशी ज्ञात) यांना थकीत तक्ता क्र. (i) नुसार च्या वसुलीकरिता २० सप्टें, २०२२ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. विक्रीच्या अटी आणि शर्ती करीता, कृपया आयडीएफसी फर्स्ट बँक वेबसाईट <u>www.idfcfirstbank.com</u> मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

(vii) प्राधिकत गागणी सूचना तारिख कर्जदाराचे नाव अधिकाऱ्याचे नाव इअर रक्कम आणि मोबाईल आणि रक्कम आणि सह -कर्जदा रक्कम तारिख आणि वेळ २० सप्टें, २०२२ १) हरेश सावलीया संदिप के. देसाई फ्लॅट क्र. ए १ आणि ए २, सुयोग अपार्टमेंट, जुह ... आणि स्मिता एस. २,१७,३९,५७०.६३/ वर्सोवा लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई २,०६,४५,२८०/ २०,६४,५२८/ मोबा- ९९८७१९५५९ मागणी सूचनाः देसाई महाराष्ट्र-४०००५३. २) श्री. देबज्योती रॉय २७ जुन, २०१९

घोषणा: सद्र सूचना फक्त स्थावर मिळकतीच्या विक्री करीता जारी करण्यात आली आहे आणि आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड ला स्थावर मिळकतीच्या वेळी जंगम मिळकत काही असल्यास त्यार्च विक्री करण्याचा अधिकार नाही.

दिनांक: ०२.०९.२०२२

वास इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड नों. का.: प्लॉट क्र. ७५७/७५८, ज्वाला इस्टेट, सोनीवाडी, कोरा केंद्र जवळ, एस. व्ही. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२

दूर.: २८९९३०९२/२८९९०८४९. सीआयएन क्र.: एल६५१००एमएच१९९४पीएलसी०७६५३८ ईमेल : cs@vasinfrastructureItd.com वेबसाईट : www.vasinfrastructureltd.com

### २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सार्वजनिक सूचना

याद्वारे सुचना देण्यांत येते की, वास इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीच्या सभासदांची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ३.०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') मार्फत होईल. कंपनीची पुस्तके सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२ बंद राहतील त्यामध्ये करावयाचे कामकाज मांडणारी २७ व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी चा वार्षिक अहवाल उपरोक्त एमसीए सर्क्युलर्स आणि १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१ व ०५ मे, २०२२ दिनांकीत सेबी सर्क्युलर नुसार कंपनीचे आर अँड टी एजंट म्हणजेच लिंक इनटाईम (इं) प्रा. लि. कडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आधीच पाठवले आहेत. सभासदांनी ध्यानांत ठेवावे की, २७व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२०२२ कंपनीची वेबसाईट https://www.vasinfrastructureltd.com वर आणि स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड ची https://www.bseindia.com येथे सुद्धा उपलब्ध असेल. सभासद केवळ व्हीसी सुविधे मार्फत एजीएम मध्ये हजर राह्न सहभागी होऊ शकतात.

मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींग, एजीएमच्या वेळेमध्ये व्होटींग आणि व्हीसी मार्फत एजीएम मध्ये सहभाग होण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम च्या २८ सप्टेंबर, २०२२ दिनांकित सूचनेत दिली आहे.

कंपनी तिच्या सर्व सभासदांना एजीएमच्या सुचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांची मते देण्यासाठी रिमोट ई-व्होटींग पुरवत आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम

जर तुमच्या ई-मेल आयडी आधीच कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवला असेल तर ई-व्होटींग साठीचे लॉगीन तपशील तुमच्या नोंदणीकृत ई-मेल ॲड्रेसवर पाठवण्यांत येत आहेत. जर तुम्ही तुमचे ई–मेल ॲड्रेस कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदवले नसतील तर कृपया खालील निर्देशांचे पालन करा : वार्षिक अहवाल, सूचना आणि ई-व्होटींगसाठी लॉगीन तपशील इ. मिळवण्यासाठी तुमचा ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी.

धारणा

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०१.०९.२०२२

ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी भागधारकांचे नाव, फोलिओ क्र. सर्व धारकांच्या पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत, सर्व धारकांची पत्ता पुराव्याची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत पुरवून आर ॲड टी एजंट म्हणजेच मे. लिंक इनटाईम (इं) प्रा. लि. यांच्याकडे त्यांच्या ई-मेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर एक ई-मेल विनंती पाठवावी.

एजीएमची सूचना नि–ई–व्होटींग ची तपशिलवार प्रक्रिया कंपनीची वेबसाईट www.vasinfrastructureltd.com वर उपलब्ध आहे. वास इन्फ्रास्टक्चर लि. साठी

Hinduja Housing Finance Limited

नोंदणीकृत कार्यालय : २७, डेव्हलपेड इंडस्ट्रियल इस्टेट, गिंडी, चेन्नई–६०० ०३२ आणि शाखा कार्यालय : १) ए/२०२, अंकित सीएचएस डीसीवी बँक मागे, अंबाडी रोड, वसई पश्चिम–४०१२०२ आणि २) ऑफिस क्र. - १, १ ला मजला, श्रेया पॅलेस, येस बँक वर, संतोषी माता रोड, विजय सेल्स जवळ रामबाग लेन क्र. ४, कल्याण (प.) महाराष्ट्र

मागणी सूचना यु/एस १३(२)

एच. के. बिजलानी

कंपनी सेक्रेटरी

तुम्ही खालील नमुद कर्जदारांनी परिशिष्टात नमुद केलेली मिळकत गहाण ठेवन कर्ज घेतले आहे आणि खालील नमुद तुम्ही कर्ज करारासाठी कर्जदार/सहकर्जदार, हमीदार आहात. तुम्ही केलल्या कसूरीच्या -परिणामी तुमचे कर्जे खाते सिक्युरिटायझेशन अँण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड सिक्युरिटी इंटरेस्ट (थोडक्यात सरफैसी ॲक्ट) २००२ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आम्ही हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ने तुम्ही दिलेल्या पत्यावर सरफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) सहवाचता कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. तुम्हाला पाठविलेल्या सदर सूचना या रजिस्टर्ड पोस्ट/ ब्ल्यू डार्ट कुरियर द्वारे बजवण्यात आल्या होत्या, त्या त्या न बजावता परत प्राप्त झाल्या आहेत. सदर सूचनामध्ये समाविष्ट मजकुर आहे की तुम्ही तुम्हाला में चुर केलेल्या विविध कर्जांचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकाशन हे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स , २००२ च्या नियम ३(१) च्या तरतुर्दीनुसार सूचना म्हणुन बजावण्यात येत आहे.

खाते, कर्जदार आणि हमीदाराचे नाव	कर्ज खाते क्रमांक	अंमलबजावणी करावयाच्या तारण मत्तेचा तपशिल	एनपीए ची तारीख	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम
श्री. उमेश घवली (कर्जदार) आणि सौ. उर्मिला घवली (सह-कर्जदार	एमएच/एमयुएम/ बीपीयुआर/ ०००००१२०	सिडको लि.च्या हद्दीतील फ्लॉट क्र.२०३, २रा मजला, बी विंग, एकूण एक्स्टेन्ट ३३६.०५२ चौ.फु./३.६२ चौ.मी. सर्वे क्र.प्लॉट क्र. १५८, नावाडे, वसानी रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., नावाडे फेज-खख, नवी मुंबई, तालु पनवेल, जिल्हा रायगडचे सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने- पूर्व : १०.०० मी रूंद रस्ता पश्चिम : प्लॉट क्र.१५१ व १५६; दक्षिण : प्लॉट क्र.१५२ व १५७, उत्तर : प्लॉट क्र.१५९	₹ <b>१.१२.२०</b> २१	4.८.२०२२	रु.२५,४६,१०० (पंचवीस लाख सेहेचाळीस हजार शंभर फक्त) त्यासह १३.०७.२०२२ पासून पुढील थकीत प्रभार ला जोडून
श्री. संतोष सुपनेकर (कर्जदार) आणि सौ. रुणाली सुपनेकर (सह–कर्जदार)	एमएच/एमयुएम/ केएलवायएन/ ए०००००६९९	युनीट क्र.४२२, एकूण एक्स्टेन्ट ३१.९९ चौ.मी. सर्वे क्र.प्लॉट क्र.सी–२०३, साई पूजा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., सेक्टर क्र.१, घनसोली, नवी मुंबईचे सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने- पूर्वः प्लॉट क्र.२१४; पश्चिमः प्लॉट क्र.२०४ ते २०६ ६ मी रुंद रस्ता प्लॉट क्र. २०० ते २०२; दक्षिणः प्लॉट क्र.४३, उत्तरः रो प्लॉट क्र.२१९ ते २२९	३१.१२.२०२१	4.८.२०२२	रु. ३२,२५,८०४/ – (बत्तीस लाख पंचवीस हजार आठशे चार फक्त) त्यासह १३.०७.२०२२ पासून पुढील थकीत प्रभार ला जोडून
श्री. महेंद्र अंबरपुरे (कर्जदार) आणि श्री. विजया अंबरपुरे (सह-कर्जदार)	एमएच/एमयुएम/ टीआयडब्ल्यूएल/ ए०००००१८५	डोअर क्र.४०१, ४था मजला, एकूण एक्स्टेन्ट १४९.४७ चौ.मी. सर्वे क्र./प्लॉट क्र.२९३, रिदम रेसिडेन्सी, प्लॉट क्र. २९३, सेक्टर क्र.१७, उल्वे, जी.ई.एस १२.५% स्कीम तालुका: पनवेल, जिल्हा रायगडचे सर्व भाग आणि विभाग. सीमाबद्धतेने- पूर्व: ९.०० मी हंद रस्ता; पश्चिम: प्लॉट क्र.२९८, २९९; दक्षिण: प्लॉट क्र.२९२, उत्तर: प्लॉट क्र.२९४	३१.०३.२०२२	५.८.२०२२	रु. ३९,८९,८६६/- (एकोणचाळीस हजार एक्क्याऐंशी हजार आठशे सहासष्ट फक्त) त्यासह १३.०७.२०२२ पासून पढील थकीत प्रभार ला जोडन

तुम्हाला व्याज आणि खर्चासह वरील सदर रक्कम सदर सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेण्यासह सर्व किंवा कोणतीही एक किंवा अधिक तारण मत्तांच्या विरोधात सदर ॲक्टच्या तर्त्तदींच्या अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करेल. सदर अंक्ट अंतर्गत हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला उपलब्ध अधिकारांमध्ये (१) तारण मत्तेची रोकड करण्यासाठी भाडेपट्टा, विक्रीच्या अभिहस्तांकनाच्या मार्गाने हस्तांतरणाच्या अधिकारासह कर्जदार/हमीदार यांच्या तारण मत्तेचा कब्जा घेण्याचा अधिकार (२) तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतर करून त्यांची रोकड करण्याच्या अधिकारांसह ारण मत्तांचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडुन केलेल्या तारण मत्तांच्या कोणत्याही हस्तांतरणाने तारण मत्तांच्या संदर्भातील सर्व अधिकार असे हस्तांतरित होतील की

सद्र कायद्याच्या कमल १३(१३) च्या तरतुर्दीच्या अटींमध्ये तुम्हाला याद्वारे हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या पूर्व संमतीशिवाय हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडे जंगमगहाण/तारण आणि

ठिकाण : मंबर्ड दिनांक: 03/09/२०२२

उपरोक्त संदर्भित कोणतीही तारण मत्तेची विक्री भाडेपट्टा किंवा अन्य (तुमच्या कामकाजाच्या सर्वसाधारण ओघा व्यतिरिक्त) प्रकारे हस्तांतरित करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे

सही / - द्वारे स्वाक्षरी प्राधिकत अधिकारी

गल्लीसमोर, विजय नगर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००६९.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केल्या जाणाऱ्या ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ११६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम"

#### १. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल पाठवणेः

इमेल पत्ता नोंदणी / अद्ययावत करण्याची पद्धतः

बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स लिमिटेडच्या

संचालक मंडळाच्या आदेशाने सही/-

दिनांकः ०२ सप्टेंबर, २०२२

मध चांडक संचालक